

रस्ता सुरक्षा पाठशाळा

पालकांनी लहान मुलांची घ्यावयाची काळजी :

- पालकांनो ! मुले अनुकरण प्रिय असतात. कृपया मुलांसोबत वाहतुकहचे निसम पाळून आदर्श निर्माण करा.
- मुलांना रस्ता सुरक्षिततेची जाणीव करून देणे महत्वाचे आहे.
- रस्ता सुरक्षेचा धडा हा घरातूनच बिंबवा.
- रस्त्यावर चालतांना लहान मुलांसोबत पालकांनी रहावे.
- पालकांनी मुलांच्या शालेय वाहतुकीसाठी सुरक्षिम वाहनाचाच वापर करावा.
- शक्यतो शालेय बसचाच वापर करावा अथवा कार, रिक्षामधून वाहतुक करतांना आसनक्षमतेपेक्षा दीडपट मुलांची वाहतुक करण्यावर ठाम रहावे.

शालेय मुलांची वाहतुक करणाऱ्या वाहन मालक/चालकांची जबाबदारी :

- चालक व वाहकाने गणवेश परिधान करावा.
- चालकाने नेहमी बॅच प्रदक्षित करावा.
- मुलांच्या नाव-पत्यासह यादी बसमध्ये असावी.
- वाहकाने मुलांना बसमध्ये चढण्यास व उतरतांना मदत करावी.
- गाडीचे दरवाजे प्रवास करतांना बंद असावेत.
- आसनक्षमतेच्या दीड पट इतक्याच मुलांची वाहतुक करावी.
- बसला इंडिकेटर्स, रिबडक्यांना सुरक्षित जाळी, अग्निशमन संयंत्र, प्रथमोपचार पेटी व शाळेचा नाव, व दूरध्वनी क्रमांक असणारी पाटी.
- बस लेन (डाविकडील लेन) चा वापर.
- बसचा वेग ताशी ४० कि.मी. पेक्षा कमी असावा.
- सोबतच्या बसचालकाशी स्पर्धा करू नये.
- वळतांना चालणाऱ्या व्यक्ती किंवा दुचाकी स्वारांवर लक्ष ठेवावे.

• टेप रेकॉर्डर / सीडी

प्लेअरचा वापर टाळावा.

बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी :

- रस्त्यावर आणि बसस्टॉपवर खेळू नये.
- अनोळखी व्यक्तीशी बोलू नका किंवा त्यांच्याबरोबर प्रवास करू नका. जर बोलायचेच असेल तर अंतर ठेवून मोट्याने बोला.
- वाहनामध्ये चढतांना किंवा उतरतांना बॅग किंवा कपडे अडकणार नाहीत याची काळजी घ्या.
- स्कूल बस पुढे निघून गेल्यानंतरच रस्ता क्रॉस करा.
- वाहनात गोंगाट करू नका किंवा भंडु नका.
- वाहनातून शरीराचा कोणताही भाग बाहेर काढू नका.
- वाहनाच्या आतील मार्गात कोणतीही वस्तू / बॅग चालण्यास अडथळा होईल अशी ठेवू नका.

मुलांनो रस्त्यावरून चालतांना :

- फुटपाथचा वापर करा. फुटपाथ नसल्यास रस्त्याच्या उजवीकडूनच चाला त्यामुळे समोरून येणारे वाहने नीअ दिसतात आणि रहदारीचा आपल्याला अंदाज येतो.
- अर्धे-मधे रस्ता ओलांडू निका, झेबा काँसिंगवरूनच रस्ता ओलांडा.
- रस्ता ओलांडतांना प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे पाहून, वाहन येत नाही याची खात्री करून, मगच रस्ता ओलांडा
- रस्ता ओलांडतांना अचानक वाहन आल्यास गडबडून न जाता जागेवरच थंबा.
- "थांबा, पहा आणि मगच रस्ता ओलांडा" या मंत्राचे कृपया पालन करा.